



पोलीस आयुक्तालय, औरंगाबाद शहर

डॉ.बा.आं.मार्ग, मिल कॉर्नर, औरंगाबाद शहर-४३१००१ (महाराष्ट्र)

दि १२/०४/२०१८.

प्रेस नोट

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती” निमित्त वाहतुकीत बदल.

दि.१२/०४/२०१८- १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर मिरवणूक निघणार आहे. मिरवणुकी मध्ये सकाळी १०.०० वाजेपासून क्रांतीचौक, शहागंज, औरंगपुरा, टीव्ही सेंटर येथून मोठ्या प्रमाणावर मिरवणूका निघणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकीच्या दिवशी वरील नमूद ठिकाणी निघणाऱ्या मिरवणूका पाहण्यासाठी औरंगाबाद शहर व परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. त्यामुळे मिरवणुकीच्या मार्गावर नागरिकांची व वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ निर्माण होवून जनतेस अडथळा, धोका, गैरसोय होणार आहे. दुर्दैवाने एखाद्या अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहतुकीचे नियमन करणे आवश्यक आहे.

दि.१४/०४/२०१८ रोजी सकाळी १०.०० वा पासून ते रात्री २४.०० वाजेपर्यंत पुढील प्रमाणे मार्ग सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहील.

- १) क्रांतीचौक- सिल्लेखाना-पैठण गेट-गुलमंडी-सिटीचौक-जुना बाजार-भडकलगेट पर्यंत.
- २) शहागंज-गांधीपुतळा-सराफा- सिटीचौक
- ३) औरंगपुरा -पोलीस चौकी ते बारभाई ताजिया.
- ४) एन १२ नर्सरी - गोदावरी पब्लिक स्कूल- टीव्ही सेंटर- एन ९ -अयोध्यानगर- शिवनेरी कॉलोनी- एन ७ शॉपिंग सेंटर या मार्गावरील वाहतूक मिरवणूक सुरु असेपर्यंत एकेरी मार्गावरून वळविण्यात येईल.

नमूद कालावधीत पुढीलप्रमाणे पर्यायी मार्गाचा वापर करण्यात यावा.

- १) सतीश मोटर्स, सावरकर चौक, निरालाबाजार, औरंगपुरा या मार्गाचा वापर करावा.
- २) चेलीपुरा, कामाक्षी लॉज, महानगरपालिका कार्यालय या मार्गाचा वापर करावा.
- ३) जळगाव कडून येणारी सर्व वाहने हि हर्सूल टी, जळगाव टी, क्रांतीचौक उड्डाणपुलावरून मध्यवर्ती बस स्थानकाकडे येतील व मिलकॉर्नर येथून वळून पुन्हा बाबा पेट्रोल पंप, क्रांतीचौक उड्डाणपुलावरून, मोंढानाका, जळगाव टी या मार्ग जातील.
- ४) नगरकडून येणारी वाहने बाबा पेट्रोल पंप, क्रांतीचौक उड्डाणपुलावरून जळगाव टी, हर्सूल टी या मार्ग जातील.

तसेच ही अधिसूचना बंदोबस्तावरील पोलीस अधिकारी/कर्मचारी, अग्निशामक दल, रुग्णवाहिका, आरोग्यसेवा, दंडाधिकारी, अत्यावश्यक सेवा यांच्या वाहनास लागू राहणार नाही असे सहा.पोलीस आयुक्त (वाहतूक) सी.डी.शेवगण यांनी कळविले आहे.

Sd/-

(रामेश्वर थोरात)
सहा.पोलीस आयुक्त (गुन्हे)
औरंगाबाद शहर